



Literacy for a Billion

Movie: Aai

Year: 1981

Song: Punav raat hi fulun aali

Lyricist: Jagdish Khebudkar

पुनव रात ही फुलूनी आली
चांद दिसंना बाई
शेजेवरती एकलीच मी
सखा संगती नाही
साज शिणगार जाईल वाया
साज शिणगार जाईल वाया
कधी येशील परतून राया
कधी येशील परतून राया
साज शिणगार जाईल वाया
कधी येशील परतून राया
कधी येशील परतून राया
राजसा आरं राजसा
हाय रं जी जी रं जी जी जी

या ताटातुटीनं हुरहूर वाटे मनी
राजसा आरं राजसा
हाय रं जी जी रं जी जी जी
ही उचकी थांबं ना
आठवण केली कुणी
राजसा आरं राजसा
हाय रं जी जी रं जी जी जी
छळीतसे याद ही
रात वाटते सुनी

छळीतसे याद ही
रात वाटते सुनी
अंधारी झुरते छाया झुरते छाया
कधी येशील परतून राया
कधी येशील परतून राया
राजसा आरं राजसा
हाय रं जी जी रं जी जी जी
दरबार सजविला तुझ्याचसाठी असा
राजसा आरं राजसा
हाय रं जी जी रं जी जी जी
टांगला महाली मदनाचा आरसा
राजसा आरं राजसा
हाय रं जी जी रं जी जी जी
पण तुझ्या वाचुनी जीवच होई पिसा
पण तुझ्या वाचुनी जीवच होई पिसा
कशी कठोर झाली माया झाली माया
कधी येशील परतून राया
कधी येशील परतून राया
साज शिणगार जाईल वाया
साज शिणगार जाईल वाया
कधी येशील परतून राया
कधी येशील परतून राया

Disclaimer: PlanetRead does not own these lyrics and is not using them for any commercial purpose. For over 20 years, PlanetRead has been subtitling Bollywood songs for mass literacy. These lyrics are being offered as part of PlanetRead's literacy development initiative.

PlanetRead is a tax-exempt, not-for-profit: 501(c) (3) in the United States and 80(G) in India.